

February 5, 2026

To,
The Manager
Listing Department
BSE Limited,
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai- 400001.
Scrip Code: 544578

To,
The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, 5th floor, C-1 Block G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400051
Scrip Symbol: RUBICON

ISIN - INE506V01022

Sub: Submission of Newspaper(s) Publication under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 ("SEBI Listing Regulations").

Dear Sir/ Madam,

In terms of Regulation 47 of the SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement published regarding Un-audited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2025, including a QR code and the weblink to access complete financial results for the said period, in the following newspapers:

- i. Financial Express (English Language - All India Edition); and
- ii. Loksatta (Marathi Language - Mumbai Edition)

The above information is also available on the website of the Company at www.rubicon.co.in.

We request you to kindly take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Rubicon Research Limited
(Formerly known as Rubicon Research Private Limited)

Deepashree Tanksale
Company Secretary & Compliance Officer
M. No. A28132



Encl.: As Above

Rubicon Research Limited (Formerly known as Rubicon Research Private Limited)

Registered Office & R&D Center
MedOne House, B-75, Road No. 33,
Wagle Estate, Thane - 400 604,
Maharashtra, India
Tel: 91-22-61414000/50414000
Fax: 91-22-61414021
CIN: L73100MH1999PLC119744

Manufacturing Plant-I
K-30/4 & 30/5, Additional M.I.D.C.,
Ambernath, Thane - 421 506
Maharashtra, India
Tel: 0251-7139500 / 3501240
Fax: 0251-7139575
Email: rubicon@rubicon.co.in

Manufacturing Plant-II
J-4/2, Additional M.I.D.C.,
Satara - 415 004,
Maharashtra, India
Tel: 02162-240309 / 240463
Fax 02162-240331
Website: www.rubicon.co.in

	 GLOBAL SURFACES GLOBAL SURFACES LIMITED					
	Registered Office: PA-10-006 Engineering and Related Indus SEZ, Mahindra World City Teh- Sanganer RJ 302037 IN; Tel. No. 0141-7191000; E-mail: cs@globalsurfaces.in , Website : www.globalsurfaces.in CIN: L14100RJ1991PLC073860					
	Extract of Statement of Unaudited Consolidated Financial Results for the Quarter and Nine Months Ended December 31, 2025					
	(Rs. In Millions, except stated)					
Particulars	Quarter Ended		Period Ended		Year Ended	
	31.12.2025	30.09.2025	31.12.2024	31.12.2025	31.12.2024	31.03.2025
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
Total Income from operation	592.66	540.75	460.61	1678.46	1501.74	2076.44
	(29.10)	(27.76)	(87.65)	(55.67)	(134.98)	(249.28)
Net Profit / (Loss) for the period before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(29.10)	(27.76)	(87.65)	(55.67)	(134.98)	(249.28)
Net Profit/(Loss) for the period Before Tax (After exceptional and/or extraordinary items)	(33.35)	(45.53)	(104.25)	(84.58)	(178.86)	(289.00)
Net Profit/(Loss) for the period After Tax (after exceptional and/or extraordinary items)	(33.35)	(45.53)	(104.25)	(84.58)	(178.86)	(289.00)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(loss) for the period (after tax) and other comprehensive income (after Tax))	(35.22)	(50.33)	(102.95)	(91.51)	(176.77)	(284.84)
Equity Share Capital (of Rs. 10/- each)				423.82	423.82	423.82
Reserves (excluding Revaluation Reserve)				2508.18	2702.42	2599.58
Earnings Per Share:						
Basic (in Rs.)	(0.71)	(1.10)	(2.45)	(1.91)	(4.26)	(6.73)
Diluted (in Rs.)	(0.71)	(1.10)	(2.45)	(1.91)	(4.26)	(6.73)
Note: The above Statement of Consolidated financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013, as amended, read with relevant rules thereunder.						
The said results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on February 03, 2026. The above is an extract of the detailed format of Quarter and Nine Months ended Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites of the Stock Exchanges i.e., www.nseindia.com and www.bseindia.com and also on Company's website at www.globalsurfaces.in						
	For and on behalf of the Board of Directors  Mayank Shah CMD and Chief Financial Officer DIN: 01850119					

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Rubicon®
RESEARCH

INNOVATION | QUALITY | CARE

Rubicon Research Limited
(formerly known as *Rubicon Research Private Limited*)

CIN: L73100MH1999PLC119744

Regd. Office: Plot No. B-75, MedOne House,
Road No. 33 Wagle Estate, Thane West,
Maharashtra, India, 400604.

E-mail: investors@rubicon.co.in

Website: www.rubicon.co.in

Tel: +91 22 61414 000

**UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED
FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND
NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2025**

In compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), the Board of Directors of the Rubicon Research Limited ("Company") at its meeting held on Tuesday, 3rd February, 2026, approved the unaudited standalone and consolidated financial results for the quarter and nine months ended 31st December, 2025 ("Financial Results").

The Financial Results, along with the limited review reports issued by M/s. Deloitte Haskins & Sells LLP, Statutory Auditors of the Company, are available on the website of the Company at https://rubicon.co.in/pdf/financials/Rubicon_Intimation_Financial%20Results.pdf and on websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively. In compliance with Regulation 47 of the SEBI Listing Regulations, we hereby notify that the same can also be accessed by scanning the following Quick response (QR) code:





For Rubicon Research Limited,

Sd/-
Deepashree Tanksale
Company Secretary

Place : Thane
Date : 3rd February, 2026

A28132

(This is only an advertisement for information purposes and is not a prospectus announcement and not for distribution outside India.)																			
<div>  <div> <div>kanishk®</div> <div>Where Quality Comes First</div> </div> </div>										<div>  <div> <div>(Scan this code to view Prospectus)</div> </div> </div>									
KANISHK ALUMINIUM INDIA LIMITED																			
Corporate Identity Number (CIN): U27109RJ2018PLC063198																			
<p>Our Company was originally incorporated as Company Limited by Shares under the name "Kanishk Aluminium Extrusions Private Limited" under the provisions of the Companies Act, 2013 and the Certificate of Incorporation was issued by Central Registration Centre, Manesar on December 05, 2018, vide certificate of incorporation bearing CIN U27109RJ2018PTC063198. Further, pursuant to Special Resolution passed by the shareholders at the Extra-Ordinary General Meeting held on August 26, 2022, the name of our Company was changed from "Kanishk Aluminium Extrusions Private Limited" to "Kanishk Aluminium India Private Limited" and a fresh certificate of incorporation consequent upon change of name was issued by the Registrar of Companies, Jaipur vide dated September 21, 2022. Subsequently, our Company was converted into a Public Limited Company and consequently the name of our Company was changed from "Kanishk Aluminium India Private Limited" to "Kanishk Aluminium India Limited" vide a fresh certificate of incorporation consequent upon conversion from private company to public company dated October 30, 2024, issued by the Registrar of Companies, Central Processing Centre. Our Company's Corporate Identity Number is CIN U27109RJ2018PLC063198. please refer to chapter titled "<i>History and Certain Other Corporate Matters</i>" beginning on Page No. 167 of the Prospectus.</p> <p>Registered Office: Plot No. E-849 A, Fourth Phase RIICO, Boranada - 342001, Jodhpur, Rajasthan India.</p> <p>Website: https://kanishkindia.co.in/ E-Mail: cs@kanishkindia.co.in Telephone No: +91 92570 61994</p> <p>Contact Person: Ms. Prachi Mittal, Company Secretary and Compliance Officer</p>																			
OUR MOTORS: MR. PARMANAND AGARWAL, MR. ASHISH AGARWAL AND MRS. KHUSHBOO AGARWAL																			
BASIS OF ALLOTMENT																			
<p>INITIAL PUBLIC OFFERING OF 40,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH ("EQUITY SHARES") OF KANISHK ALUMINIUM INDIA LIMITED ("KANISHK" OR "OUR COMPANY" OR "THE ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹73/- PER EQUITY SHARE (INCLUDING A PREMIUM OF ₹ 63/- PER EQUITY SHARE) ("ISSUE PRICE") AGGREGATING TO ₹ 2,920.00 LAKHS COMPRISING OF FRESH ISSUE OF 40,00,000 EQUITY SHARES ("THE ISSUE") OF WHICH UP TO 2,00,000 EQUITY SHARES AGGREGATING TO ₹ 146.00 LAKHS RESERVED FOR SUBSCRIPTION BY MARKET MAKER ("MARKET MAKER RESERVATION PORTION"). THE ISSUE LESS THE MARKET MAKER RESERVATION PORTION I.E. ISSUE OF 38,00,000 EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹10/- EACH AT AN ISSUE PRICE OF ₹ 73 PER EQUITY SHARE AGGREGATING TO ₹ 2,774.00 LAKHS ("NET ISSUE"). THE ISSUE AND THE NET ISSUE CONSTITUTE 29.76% AND 28.27% OF THE POST-ISSUE PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY. FOR FURTHER DETAILS, PLEASE REFER TO CHAPTER TITLED "TERMS OF THE ISSUE" BEGINNING ON PAGE 283 OF HTE PROSPECTUS.</p>																			
THE FACE VALUE OF THE EQUITY SHARES IS ₹10 EACH AND THE ISSUE PRICE IS 7.3 TIMES OF THE FACE VALUE.																			
FIXED PRICE ISSUE AT ₹ 73.00 PER EQUITY SHARE																			
MINIMUM APPLICATION SIZE OF 3,200 EQUITY SHARES AND IN MULTIPLES OF 1,600 EQUITY SHARES THEREAFTER																			
OFFER PROGRAMME																			
OFFER OPENED ON: WEDNESDAY, JANUARY 28, 2026																			
OFFER CLOSED ON: FRIDAY, JANUARY 30, 2026																			
PROPOSED LISTING: WEDNESDAY, FEBRUARY 04, 2026																			
<p>The Equity Shares are proposed to be listed on the SME platform of BSE Limited i.e. BSE SME, in terms of the Chapter IX of the Securities and Exchange Board of India (Issue Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations"). Our Company has received an In-principle approval from BSE Limited ("BSE") for listing the Shares pursuant to letter dated September 08, 2025. The investors are advised to refer to page no. 278 of the Prospectus for the full text of the "Disclaimer Clause of the SME Platform of BSE Limited". The Designated Stock Exchange is BSE for this issue. The trading or date of listing is proposed to be commenced on Wednesday, February 04, 2026 (subject to receipt of listing and trading approvals from the BSE).</p> <p>The issue is being made through the Fixed Price process and the allocation in the Net Issue to the Individuals Investors category is made pursuant to Regulation 253(2) of the SEBI ICDR Regulations, wherein a minimum of 50% of the Net Issue to the Public is initially made available for allotment to Individual Investors. The balance of Net Issue to the Public is made available for allotment to Individual Applicants other than Individual Investors and other Investors including Corporate Bodies / Institutions irrespective of number of Shares applied for.</p> <p>All potential investors participated in the Issue only through an Application Supported by Blocked Amount ("ASBA") process including through UPI mode (as applicable) by providing details of the irrespective bank accounts and / or UPI IDs, in case of Retail Individual Investors, if applicable, by the Self Certified Syndicate Banks ("SCSBs").</p>																			
SUBSCRIPTION DETAILS																			
Detail of the Applications Received																			
Category of Investor		Gross Applications																	

AMJ LAND HOLDINGS LIMITED

CIN: L21012MH1964PLC013058

Registered Office : Thergaon, Pune – 411 033. Tel.: 020-30613333

E-mail: admin@amjland.com Website: www.amjland.com

STATEMENT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2025

(Rs. in lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	Consolidated results					
		Quarter Ended			Nine Months ended		Year Ended
		31.12.2025 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1.	Total income from operations	1,181.84	1,106.09	1,535.52	3,714.62	5,215.27	7,764.58
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and share of profit of associates)	190.92	642.27	347.05	1,367.03	1,482.80	3,169.53
3.	Net Profit/(Loss) for the period (before tax and after share of profit of associates)	201.76	669.19	357.53	1,414.89	1,529.56	3,226.46
4.	Net Profit/(Loss) for the period after tax	136.03	493.18	237.05	990.90	1,044.76	2,142.86
5.	Total Comprehensive Income for the period Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(1,982.01)	734.70	5,898.00	831.28	10,994.33	4,998.73
6.	Reserves (other equity excluding revaluation reserve)						13,643.02
7.	Equity Share Capital	820.00	820.00	820.00	820.00	820.00	820.00
8.	Earning per Equity share : Basic and Diluted (₹)	0.32	1.18	0.55	2.34	2.45	4.99

Notes :

- The above financial results were reviewed and recommended by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their meeting held on February 3, 2026.
- The Limited Review under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 has been carried out by the Statutory Auditors.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- Standalone Financial information.

Sr. No.	Particulars	Quarter Ended			Nine Months ended		Year Ended
		31.12.2025 (Unaudited)	30.09.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.12.2025 (Unaudited)	31.12.2024 (Unaudited)	31.03.2025 (Audited)
1.	Total income from operations	177.95	346.38	262.89	910.36	1,091.57	2,222.97
2.	Net Profit/(Loss) for the period before tax	136.99	520.87	235.26	1,018.12	1,022.60	2,053.96
3.	Net Profit/(Loss) for the period after tax	121.39	456.57	219.31	917.80	963.98	1,998.41

5. The consolidated financial results include results of :-

Name	Relationship
AMJ Land Developers	Subsidiary Entity
AMJ Realty Limited	Wholly Owned Subsidiary Company
3P Land Holdings Limited	Associate Company
Biodegradable Products India Limited	Associate Company

- Employee benefit expenses for the quarter and nine-months ended December 31, 2025, include an incremental charge of approximately Rs. 1 crore due to higher gratuity and leave benefit obligations pursuant to applicability of the New Labour Code.
- The financial results of M/s. Prime Mall Developers, which is an associate Firm of Biodegradable Products India Limited are not available till the signing of these Statement/result. Accordingly, the consolidated financial results of the Associate Company Biodegradable Products India Limited, as considered in the consolidated financial results of AMJ Land Holdings Limited does not include the financial result of the associate Firm. Management estimates no material impact in the consolidated financial results of AMJ Land Holdings Limited, on such omission.
- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and nine month ended 31st December 2025, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of these financial results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and the Company's web site (www.amjland.com). The same can be accessed by scanning the Quick Response Code provided below.
- The figures for the previous period have been recast/regrouped and corrected wherever necessary to conform to current period's presentations.

For and on behalf of the Board

Place: Pune
Date : February 3, 2026

Arunkumar M. Jatia
Chairman

त्याजदर ‘जैसे थे’ राहण्याची शक्यता

पतधोरण समितीची बैठक सुरु; शुक्रवारी निर्णय अपेक्षित

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: विकासावर केंद्रित अर्थसंकल्प आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यीय व्याजदर निर्धारण समितीची (एमपीसी) द्वैमासिक बैठक बुधवारपासून सुरु झाली. तीन दिवस सुरु राहणाऱ्या या बैठकीअंती शुक्रवारी सकाळी गव्हर्नरांकडून निर्णयांची घोषणा होईल. तथापि महागाईच्या आघाडीवर कोणतीही चिंता नसल्यामुळे दरांबाबत यथास्थितीचा विविध तज्ज्ञांचा कयास आहे.

कर्ज घेण्याचा खर्च आणखी कमी करण्यासाठी मध्यवर्ती बँक आणखी एकदा व्याजदर कपात करू शकते, असाही एक मतप्रवाहही असला, तरी बहुतांश अपेक्षा ही स्थिती जैसे थे राखली जाण्याची आहे. स्टेट बँकेच्या संशोधन अहवालानुसार,



डिसेंबरमधील शेवटच्या बैठकीपासून, महत्त्वाचा बदल म्हणजे युरोपीय महासंघ-भारत आणि अमेरिका-भारत व्यापार करार, ज्यामुळे भारतावरील कपात भार हा पूर्वीच्या ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. आशियाई देशांच्या तुलनेत भारतावरील कर सर्वात कमी आहे, जो आपली निर्यात स्पर्धात्मकता सुधारण्यास मदत करेल. रिझर्व्ह बँकेला या विकासपूरक बदलाची दखल घ्यावी लागेल, असे या अहवालाने यथास्थिती राखली जाण्याची शक्यता वर्तवताना म्हटले आहे.

बँक ऑफ अमेरिका ग्लोबल

रिसर्चच्या टिपणानेही ‘व्याजदर-कपात चक्र सध्यासाठी तरी संपले’ असे म्हटले आहे. आता व्यापार करारामुळे आर्थिक वाढीबाबत अनिश्चिततेचा पदर दूर झाला आहे आणि वाढीची गती कायम राहू शकते, असे त्यात म्हटले आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या फेब्रुवारीपासून व्याज दर (रेपो) १२५ आधार बिंदूंनी कमी केला आहे.

महागाई दर लक्ष्यापेक्षा खूपच कमी असल्याने, वाढीचा वेग कायम असल्याने, अतिरिक्त तरलता आणि वित्तीय एकत्रीकरणची पुष्टी झाल्यामुळे, धोरण स्थितीला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. जागतिक अनिश्चितता कायम असताना, भारताची तुलनेने मजबूत वाढ गतिमानता, बाह्य स्थितीत सुधारणा आणि विक्रमी परकीय चलन साठा यामुळे एमपीसीला तूर्त थांबण्यासाठी पुरेसा वाव आहे, असे मॉहिंद्रा एएमसीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (रोखे), दीपक अग्रवाल म्हणाले.



प्रॉडक्टिव्हिटी प्रणाली सादर केल्यानंतर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. एआयमधील जलद प्रगतीमुळे पारंपारिक सॉफ्टवेअर व्यवसायाच्या प्रारूपात व्यत्यय येऊन कंपन्यांचा नफ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे देशांतर्गत भांडवली बाजारात इम्फोसिस, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचसीएल टेक आणि टेक महिंद्र यासारख्या आयटी कंपन्यांच्या समभागामध्ये ७ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. बीएसई आयटी निर्देशांक ५.४९ टक्क्यांनी घसरून ३५,१०९.५१ पातळीवर स्थिरावला. भारत आणि अमेरिकेने व्यापार कराराच्या आराखड्यावर सहमती दर्शवली आहे, ज्या अंतर्गत अमेरिका भारतीय वस्तूंवरील शुल्क सध्याच्या ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत खाली आणेल.

युनियन म्युच्युअल फंडाकडून ‘अर्थया एसआयएफ’ प्रस्तुत

मुंबई: युनियन म्युच्युअल फंडाने स्पेशलाइज्ड इन्व्हेस्टमेंट फंड (एसआयएफ) या विशेष प्रकारच्या श्रेणीत प्रवेश करताना, ‘अर्थया एसआयएफ’ या योजनेची नुकतीच घोषणा केली. समभाग (इक्विटी), निश्चित उत्पन्न आणि हायब्रिड या विभागांमध्ये उद्दिष्ट-केंद्रित आणि सक्रियपणे व्यवस्थापित गुंतवणूक धोरण राबविण्यासाठी खास व्यासपीठ तयार करण्यात आले आहे, ज्याच्या प्रमुखपदी राजेश आयनोर यांची नियुक्ती या फंड घराण्याने केली आहे.

‘एसआयएफ’ हे सेबीने सुरू केलेले एक नवीन श्रेणीतील उत्पादन आहे, जे पारंपारिक म्युच्युअल फंड आणि पोर्टफोलियो मॅनेजमेंट सर्व्हिसेस यांमधील दुवा म्हणून काम करते. यात किमान १० लाख रुपयांची गुंतवणूक आवश्यक

ठरते. अधिक परिणामाभिमुख पोर्टफोलिओ शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी लवचिक व सानुकूल उपाय देण्याबाबत युनियन म्युच्युअल फंडाची बांधिलकी ‘अर्थया एसआयएफ’च्या अनावरणतून अधोरेखित होते.

संस्कृतमधील ‘अर्थ’ (संपत्ती) या शब्दावरून ‘अर्थया’ हे नाव घेतले असून त्याचा अर्थ ‘उद्दिष्ट-केंद्रित संपत्ती’असा अभिप्रेत आहे. भारतीय मूल्ये आणि आधुनिक दृष्टीकोन यांची सांगड घालत आणि गुंतवणूकदारांचा आर्थिक प्रवास दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगत ठेवत उद्दिष्ट-केंद्रित संपत्ती निर्मितीचे तत्वज्ञान या नावातून प्रतिबिंबित होते, असे याबाबत भाष्य करताना युनियन एएमसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधु नायर म्हणाले.

विक्रमी २३० लाख कोटींचे यूपीआय व्यवहार

नवी दिल्ली : लोकप्रिय डिजिटल देयक प्रणाली असलेल्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय व्यवहारांनी चालू आर्थिक वर्षात डिसेंबरपर्यंत २३० लाख कोटी रुपयांचा विक्रमी आकडा गाठला आहे. यूपीआयद्वारे होणाऱ्या व्यवहारांचे मूल्य वेगाने वाढत आहे, अशी माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली

आर्थिक वर्ष २०२२-२३ या वर्षातील एकूण ३३९ लाख कोटी रुपयांच्या व्यवहारांच्या

तुलनेत हा आकडा मोठा आहे. यूपीआय देशाबाहेर विस्तारत असून चलन रूपांतरणानंतर आठ देशांमध्ये त्यांच्या देशांतर्गत कार्यांचे पालन करून वापरले जात आहे. यूपीआय सध्या भूतान, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, कतार, सिंगापूर, श्रीलंका आणि यूएई या आठ देशांमध्ये कार्यरत आहे. केंद्र सरकार, रिझर्व्ह बँक आणि एनपीसीआय आणि तिची उपकंपनी इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड ही यूपीआयच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी विविध पावेले उचलत आहे.

नवीन कर प्रणालीला पसंती

नवी दिल्ली : देशातील ८८ टक्के वैयक्तिक करदात्यांनी नवीन कर प्रणाली स्वीकारली आहे. आगामी काळात अधिकधिक करदाते ती स्वीकारतील अशी आशा आहे. मात्र जुन्या प्रणालीनुसार प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्यासाठी ‘सनसेट क्लॉज’ (मुदत समाप्तीची

अट) आणण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचे ‘सीबीडीटी’चे अध्यक्ष रवी अग्रवाल यांनी बुधवारी स्पष्ट केले. विशिष्ट कर प्रणाली निवडणे हा करदात्यांचा अधिकार आहे, परंतु नवीन प्रणालीला मिळालेला प्रतिसाद अतिशय चांगला आहे, असे अग्रवाल यांनी सांगितले.

इंडियन बैंक

Indian Bank

इलाहाबाद

ALLAHABAD

विभागीय कार्यालय मुंबई (पश्चिम)

१ला मजला, बी विंग, १०१ निओ विक्रम, सीएसएसएल, सहकारनगर, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००८६ ई-मेल: zomumbaivest@indianbank.co.in

खाल्याला फसवणूक खाते म्हणून वगीकृत करण्यापूर्वी कारणे दाखवा सूचना: मेसर्स कॅलॅक पॉली एन्विझम प्रायव्हेट लिमिटेड (खाते-७९१७३२१५३६) प्राधा: अंधेरी डी एन नगर शाखा

बँकेने मेसर्स कॅलॅक पॉली एन्विझम प्रायव्हेट लिमिटेड, पॅन: एएजेसीसी९४३एन सदर या खाल्यातील फसवणुकीची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या संदर्भात, खालील कर्जदारांना दिनांकित ३०.०१.२०२६ रोजीच्या कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आल्या. सदर कारणे दाखवा नोटीसमध्ये बँकेने ज्या व्यक्ती/संस्था/प्रवर्तक/संचालक/जामीनदारीविरुद्ध फसवणुकीचा आरोप तपासला जात आहे त्यांच्याविरुद्ध केलेले आरोप समायोजित आहेत आणि कारणे दाखवा नोटीस मिळाल्यापासून २१ दिवसांच्या आत बँकेने केलेल्या आरोपांविरुद्ध त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी देण्यासाठी जारी करण्यात आल्या आहेत. सदर सूचना नोंदणीकृत/स्पीड पोस्टद्वारे रेकॉर्ड केलेल्या पत्र्यांवर पाठवण्यात आल्या आहेत. सदर कारणे दाखवा नोटीस व्यक्ती/संस्था/प्रवर्तक/संचालक/जामीनदारांना जारी करण्यात आल्या आहेत. सदर सूचनांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:-

अ. क्र.	नाव	पदनाम	पत्ता
१.	मे. कॅलॅक पॉली एन्विझम प्रायव्हेट लिमिटेड	कंपनी	कार्यालय क्र. २०६/१०७, २रा मजला, मेराकी अरेना, आर.के. स्टुडिओसमोर, व्हीएन पुर्व मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई-महाष्ट्र पिनकोड- ४०० ०७१.
२.	श्री. पिनाक सुभाष सागर	संचालक आणि हमीदार	फ्लॅट क्र. १५०१, १५ वा मजला, ६६ पॅलाडिओ, कोर्ट रोड क्र. १, चोगलेवाडी, बोरिवली पूर्व, मुंबई- महाष्ट्र पिनकोड- ४०००६६
३.	श्री. सिद्धार्थ शंकर राय	संचालक आणि हमीदार	शिव मंदिराजवळ, डाकना, रांची, झारखंड- पिनकोड- ८२९११०.
४.	श्री. धर्मेन्द्र जितेंद्र शाह	संचालक	कार्यालय क्र. २०६/१०७, २रा मजला, मेराकी अरेना, आर.के. स्टुडिओसमोर, व्हीएन पुर्व मार्ग, चेंबूर (पूर्व), मुंबई- महाष्ट्र पिनकोड- ४०००७१.

आता, सदर या सूचनेच्या पेपर प्रकाशनाद्वारे, बँक वरील कर्जदारांना सख्त देणे की, त्यांनी आपल्या इंडियन बँक, अंधेरी डी एन नगर शाखा, पत्ता पहिलानगर, निओ विक्रम चौकी १०१, बी विंग, न्यू लिंक रोड, अंधेरी शॉल्फेच्या वर, सहकारनगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००८६ येथे येयक साधवा आणि सदर ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत सूचना गोळा करायची आणि सूचना जमा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत प्रतिसाद द्यावा. जस सूचना जमा झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा या प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत सूचना गोळा केली गेली नाही, तर त्यांना या प्रक्रणत कोणतेही निवेदन नाही असे मानले जाईल आणि बँक सदर या प्रक्रणत पुढील कारवाई करेल.

टिकाण: मुंबई
दिनांक: ३०.०१.२०२६

इंडियन बँक
अंधेरी डी एन नगर शाखा,

आता, सदर या सूचनेच्या पेपर प्रकाशनाद्वारे, बँक वरील कर्जदारांना सख्ख देते की, त्यांनी आमच्या इंडियन बँक, अंधेरी डी एन नगर शाखा, पत्ता **पहिला मजला, निओ विक्रम चौकी १०१, बी व्हिंग, न्यू लिंक रोड, ऑडी ग्रीूमच्या वर, सहकारनगर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३** येथे संपर्क साधावा आणि सदर ही सूचना प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्या आत सूचना गोळा करावी आणि सूचना जमा झाल्यापासून २१ दिवसांच्या आत प्रतिसाद द्यावा. जर सूचना जमा झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही किंवा या प्रकाशनाच्या तारखेपासून ७ दिवसांच्या आत सूचना गोळा केली गेली नाही, तर त्यांना या प्रकरणात कोणतेही निवेदन नाही असे मानले जाईल आणि बँक सदर या प्रकरणात पुढील कारवाई करेल.

ठिकाण: मुंबई
दिनांक: ३०.०१.२०२६

इंडियन बँक
अंधेरी डी एन नगर शाखा,

नझारा टेक्नॉलॉजीस लिमिटेड

CIN: L72900MH1999PLC122970

नोंदणीकृत कार्यालय: ११ वा मजला, अविधना हाऊस, डॉ. ए. बी. रोड, वरळी, मुंबई - ४०००१८

दूरध्वनी: +९१-२२-४०३३०८०० | फॅक्स: +९१-२२-२२८१०६०६ | ईमेल: info@nazara.com | संकेतस्थळ: www.nazara.com

३१ डिसेंबर, २०२५ रोजी समाप्त तिमाही आणि नऊ महिन्यांच्या कालावधी करिता नझारा टेक्नॉलॉजीस लिमिटेडच्या अलेखापरीक्षीत एकत्रित आणि स्वतंत्र आर्थिक विव्धर्षाचे सारांश

		(रु. लक्षमात्रे)											
		एकत्रीकृत						स्वतंत्र					
अ. क्र.	तपशील	तिमाही अखेर		नऊमाही अखेर		वर्ष अखेर	तिमाही अखेर		नऊमाही अखेर		वर्ष अखेर		
		३१.१२.२०२५	३०.०९.२०२५	३१.१२.२०२४	३१.१२.२०२५	३१.१२.२०२४	३१.०३.२०२५	३१.१२.२०२४	३०.०९.२०२५	३१.१२.२०२४	३१.१२.२०२४	३१.०३.२०२५	
		अलेखापरीक्षीत	अलेखापरीक्षीत	अलेखापरीक्षीत	अलेखापरीक्षीत	अलेखापरीक्षीत	लेखापरीक्षीत	अलेखापरीक्षीत	अलेखापरीक्षीत	अलेखापरीक्षीत	अलेखापरीक्षीत	लेखापरीक्षीत	
१	प्रचलनामधून एकूण उत्पन्न	४१,७३१	१,६३,०१२	५५,६६३	२,६२,४१०	१,७७,६५३	१,७७,५४४	३,२५९	३,४००	२,२३४	११,३११	७,३९२	
२	सदर कालावधीसाठी निव्वळ नफा /(तोटा) (पूर्व कर, अपवादाम्यक आणि/किंवा असाधारण बाबी पूर्व)	१,५००	८७,२९९	२,५३२	९१,८६१	८,११०	७,७८७	७०	(१,०१०)	१४०	९४३	२,५३८	
३	कर पश्चात सदर कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (अपवादाम्यक आणि / किंवा असाधारण बाबी पश्चात)	८८४	(३,३९३)	१,३६८	२,६२५	५,३५४	५,०९६	४६	(९६,६९५)	१६४	(१३,८८८)	२,४००	
४	सदर कालावधीसाठी सर्वसमावेशक उत्पन्न (सदर कालावधीसाठी नफा)/(तोटा) (कर पश्चात) आणि अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१,७०२	(४५५)	२,०१०	९,२८३	५,५८६	५,५८६	३७	(९६,६८८)	१७२	(१३,८८३)	२,३८३	
५	समभाग मांडवळ (दर्शनी मूल्य रु. २/- प्रती शेअर)	७,४१०	७,४१०	३,४२०	७,४१०	३,४२०	३,५०५	७,४१०	७,४१०	३,४२०	७,४१०	३,४२०	
६	मागील वर्षासाठी लेखापरीक्षित ताळे-बंद पत्राप्रभे दर्शविल्यानुसार (ग्रुन्मूल्यांकन राखीव वाळूत) राखीव	-	-	-	-	-	-						
७	प्रती भाग प्राप्त (प्रत्येकी रु. २/-) (अखंडित आणि खंडीत प्रचालनासाठी)												
	मुलभूत (रु. मध्ये)	०.२७	(०.८५)	३.८४	१.३४	९.६९	२.३७	०.०१	(२६.७२)	०.०५	(२५.७३)	०.७७	
	साम्यीकृत (रु. मध्ये)	०.२७	(०.८५)	३.८४	१.३४	९.६९	२.३७	०.०१	(२६.७२)	०.०५	(२५.७३)	०.७७	

टीप:

- ३१ डिसेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे अलेखापरीक्षित वित्तीय निकाल लेखापरीक्षण समितीने तपासले असून, त्यानंतर ३ फेब्रुवारी, २०२६ रोजी झालेल्या बैठकीत संचालक मंडळाने त्यांना मंजुरी दिली आहे. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी सेबी (एलओडीआर) नियमावली, २०१५ च्या नियम ३३ नुसार वरील निकालांचा ‘मर्यादित आढावा’ घेतला आहे.
- वरील माहिती सेबी (एलओडीआर) नियमावली, २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या तिमाही आर्थिक निकालांच्या तपशीलवार स्वरूपाचा उतारा आहे. तिमाही निकालांचे संपूर्ण स्वरूप स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर (म्हणजेच www.bseindia.com) आणि www.nseindia.com) आणि कंपनीच्या वेबसाइटवर (म्हणजेच www.nazara.com) उपलब्ध आहे.



संचालक मंडळाच्या आदेशान्वये
नझारा टेक्नॉलॉजीस लिमिटेड करिता
हस्ता/-
नितीश मिश्रसार्वजन
संयुक्त व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
डीआयएल : ०२३४४४३४

दोन अंकी विकासदरात सातत्य शक्य – अंबानी



गुंतवणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. आता भारताचे युग आहे आणि ते पुढील २०-२५ वर्षे टिकेल, असे ते म्हणाले. ‘हे ‘भारताचे युग’ आहे म्हणजे काय, हे लोकांना समजावून सांगण्यावर आमचा भर आहे. भारताच्या वाढीबद्दल विचार करतानाही आमचा दृष्टिकोन दीर्घकालीन आहे.

EXPRESS

Careers

मुंबई पत्तन प्राधिकरण

पात्र भारतीय नागरिकांकडून करार तत्वावर **सहायक नियोजक व कनिष्ठ नियोजक** या पदांच्या नियुक्तीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख **२५/०२/२०२६** आहे.

शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, अर्जाचा नमुना इत्यादींबद्दल अधिक माहितीसाठी कृपया आमच्या www.mumbaiport.gov.in (People & Career/Jobs/advertisement) वेबसाइटला भेट द्या.

MbPA-47-2025

मुख्य अभियंता

मुंबई पत्तन प्राधिकरण

व्यावसायिक प्रशिक्षणाथीना पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने **सुविधा व्यवस्थापक** म्हणून काम करण्यासाठी पात्र भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख **२१/०२/२०२६** आहे.

शैक्षणिक पात्रता, वय, अनुभव, अर्जाचा नमुना इत्यादींबद्दल अधिक माहितीसाठी कृपया आमच्या www.mumbaiport.gov.in (People & Career/Jobs/) वेबसाइटला भेट द्या.

MbPA-49-2025

व्यवस्थापक (मानव संसाधन)

K.C.E.Society's

COLLEGE OF ENGINEERING & MANAGEMENT, JALGAON

Behind D.I.C. Office, N.H. ७६, Jalgaon 435001 (MS) | Ph.No. (0257) 2242025, 2242026, 2242052 (Approved by AICTE, New Delhi & Govt. of Maharashtra & MRC NMU, Jalgaon) (NAAC Accredited B++)

WANTED 2022-27

Application are invited for the post of **Principal** from eligible candidates.

Sr. No	Post	No. of Post	Nature of Post	Category
01	Principal	01	Permanent Non Granted	Isolated

The detailed advertisement is available on the website: <https://nmu.ac.in/> or Institute website: <https://coem.ac.in/>

Mr. N. G. Bendale
President,
K.C.E. Society's, Jalgaon

KCE - A Profound Academic Movement

वसई विकास सहकारी बँक लि., वसई, जिल्हा : पालघर

मुख्य कार्यालय: चिमाजी अण्णा मैदानासमोर, बस डेपो जवळ, वसई (प), जिल्हा पालघर - ४०९ २०१

पाहिजेत

(जाहिरात कोड क्र. १२८/२०२५-२६)

महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्यातील अग्रगण्य असलेल्या **वसई विकास सहकारी बँक लि., वसई, जिल्हा पालघर** मध्ये ‘Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations (Clerical Grade)’ या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन को-ऑप. बँक्स फेडरेशन लि, मुंबई यांचे माध्यमातून ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंदर्भातील अधिक तपशीलाकरिता <http://www.mucbfin.in/> या वेबसाइटला भेट द्या.

Customer Service Representative (CSR) – Marketing and Operations पदाकरिता परीक्षा शुल्क रु.१५०/- अधिक १८% जी.एस. टी. असे **एकूण रु. १,१२१/-** राहील. सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक उमेद्वारांनी आपली संपूर्ण माहिती भरलेले अर्ज **गुरुवार दि. ०५/०२/२०२६ पासून सकाळी ११.०० वाजल्यापासून ते गुरुवार दि. १९/०२/२०२६ पर्यंत रात्री ११.५९ मिनिटांपर्यंत ऑनलाईन** पद्धतीनेच सादर करावेत.

H. R. COLLEGE OF COMMERCE & ECONOMICS

(Minority College)

A Constituent College of HSNC University, Mumbai

Vidyasagar Principal K. M. Kundnani Chowk,

123, Dinshaw Wachha Road, Churchgate, Mumbai - 400 020

APPLICATIONS INVITED FOR THE POSTS OF ASSISTANT PROFESSORS

For the following Unaided (Self-Finance Courses)

From the academic year 2026-2027

Sr No.	Course	Subject	No. of Posts
1	Bachelor of Management Studies	Finance (Market Related)	01
2	Bachelor of Management Studies	Hindi (Full Time/Part Time)	01
3	Bachelor of Management Studies	Information Technology	01
4	Bachelor of Management Studies	AEC (Ability Enhancement Courses) (English Communication + English Literature	02
5	Bachelor of Management Studies	Commerce and Management	01
6	Bachelor of Financial Markets + Bachelor of Accounting & Finance + Bachelor of Arts in Multimedia and Mass Communication + Bachelor of Banking & Insurance	AEC (Ability Enhancement Courses) (English Communication + English Literature	01

The above post/s are open to all, however candidates from any category can apply for the post.

Reservation for Women & disabled persons will be as per norms prescribed by competent/statutory authority from time to time.

Candidates having knowledge of Marathi will be preferred.

The Qualification for the above posts is as prescribed by Government of Maharashtra and HSNC University, Mumbai from time to time.

Applicants who are already employed must send their application through proper channel.

Applications with full details should reach within 15 days from the date of publication of this advertisement to